

गडचिरोली जिल्हा आदिवासी बांबू प्रक्रिया
सहकारी संस्था मर्यादित, गडचिरोली या
संस्थेस पथदर्शी प्रकल्प म्हणून शासकीय
भाग भांडवल व दीर्घ मुदती कर्ज तरतूदीचे
वाटप.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२०१४/प्र.क्र.२०२/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२
तारीख: २५ ऑगस्ट, २०१४

वाचा -

- १) शासन परिपत्रक क्र.वि.वि.क्र.अंदाज -२०१४/प्र.क्र.११०/अर्थ-३, दि.१.७.२०१४
- २) आ.वि.वि, शासन निर्णय क्र.आससं २०१२/प्र.क्र.४०/कार्यासन-३, दि.६.६.२०१४

शासन निर्णय -

आदिवासी उपयोजनांतर्गत "सहकार" या उपशिर्षाखाली २०१४-१५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतूदीचे व योजनांचे जिल्हावार वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत. सदर तरतूद ही गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांबू प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित, गडचिरोली या संस्थेस शासकीय भाग भांडवल व दीर्घ मुदतीच्या कर्ज यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

२. सन २०१४-२०१५ करिताच्या अर्थसंकल्पीय तरतूदीपैकी एप्रिल ते नोव्हेंबर, २०१४ या आठ महिन्यांचा खर्च भागविण्यासाठी विधान मंडळाने "महाराष्ट्र विनियोजन विधेयक २०१४" (महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) अधिनियम २०१४ यांच्या अनुसूचिच्या स्तंभ ४ मध्ये विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या रकमांसह) मंजूर केले आहे. सदर विधेयकाचे आता अधिनियमात रुपांतर झाले असून ते महाराष्ट्र अधिनियम क्रं.१२ म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग-८ दिनांक १८ जून, २०१४ यामध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे. सोबतच्या विवरण पत्रातील स्तंभ क्रमांक २ मध्ये "सहकार" या उपशिर्षाखाली सन २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्याकरिता अर्थसंकल्पीय तरतूदीच्या ६०% च्या मर्यादेत उपलब्ध तरतूद खर्च करण्यास शासन मान्यता देत आहे. यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली तरतूद एप्रिल, २०१४ ते नोव्हेंबर, २०१४ या आठ महिन्यांसाठी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध कॅश फ्लो प्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

३. आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील "सहकार" या उपशिर्षाखालील योजनांना सोबतच्या विवरण पत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या तरतूदी वितरणास मंजूरी देण्यात येत आहे. तसेच ती रक्कम स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रण अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यास मंजूरी देत आहे.

४. आदिवासी विकास विभागाच्या दिनांक ६.६.२०१४ च्या शासन निर्णयासोबत विवरणपत्रातील अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. त्यानुसार संस्थेने एकूण प्रकल्प मुल्य रकमेच्या ५

टक्के निधीची उभारणी स्वतः केल्यानंतरच भाग भांडवल व दीर्घ मुदतीच्या कर्जाची रक्कम वितरीत करण्याची दक्षता नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

५. नियंत्रण अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक १.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतूदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटींचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतूदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी.

६. आदिवासी उपयोजनेंतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी केलेली तरतूद त्या क्षेत्रातील आदिवासी लोकांकरिता खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेंतर्गत केलेली तरतूद आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेर किंवा सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळल्यास याबाबत आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, संबंधित प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्रकल्प व संबंधित जिल्हाधिकारी व नियोजन अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनेंतर्गत जिल्हा योजनांसाठी उपलब्ध करून दिलेल्या तरतूदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्षनिहाय/उप लेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती जिल्हाधिकारी तसेच नियोजन अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत न चुकता पाठवावी.

७. विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे जिल्हास्तरीय योजना जिल्हाधिकारी यांच्याकडे राबविण्यासाठी देण्यात आल्या आहेत. जिल्हा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले असल्यामुळे योजनेसाठी केलेली तरतूद त्याच योजनेवर त्याच जिल्ह्यात खर्च करणे बंधनकारक राहिल. त्यानुसार जिल्हा योजनेसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे. तथापि, जिल्हास्तरीय योजनेतील कामांची तपासणी करण्याचे अधिकार व जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी, अपर आयुक्त व, आदिवासी विकास नाशिक यांची संयुक्तीकरित्या राहिल.

८. नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी क्षेत्रातील व उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

९. नियंत्रण अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त नियंत्रण अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिका-यांनी नोंद घ्यावी.

१०. आदिवासी उपयोजनेअंतर्गत आदिवासी क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी लेखाशिर्षांमध्ये काही बदल करण्यात आले असल्यास हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०८२५१०३५३४३५२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सु. द. नाईक)
कार्यासन अधिकारी

प्रत,

१. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक
२. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक.
३. व्यवस्थापकीय संचालक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, नाशिक.
४. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.
५. उपसचिव (श्री.देशपांडे), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
६. कक्ष अधिकारी (कार्यासन-३), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
७. महालेखापाल (लेखापरिक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर.
८. जिल्हा कोषागार अधिकारी, गडचिरोली
९. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१४-१५ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

शिर्ष : सहकार योजनेचे नाव :- आदिवासी सहकारी संस्थांना भाग भांडवली अंशदान (रुपये हजारात)		मागणी क्रमांक :- टी-६ मुख्य लेखाशिर्ष :- ४४२५, सहकारावरील भांडवली खर्च - -पंचवार्षिक योजनांतर्गत योजना७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना राज्य योजनांतर्गत- योजना (०१) (०१) आदिवासी सहकारी संस्थांना भाग भांडवली अंशदान (४४२५ ०४४५) ३२, अंशदाने		
जिल्हा याचे नाव	२०१४-१५ साठी केलेली तरतूद	२०१४-१५ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण	३३९४७	आयुक्त आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	

आदिवासी क्षेत्र उपयोजनेखालील २०१४-१५ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतुदीचे वाटप

शिर्ष : मागासवर्गीयांचे कल्याण योजनेचे नाव :- आदिवासी सहकारी संस्थांना कर्जे (रुपये हजारात)		मागणी क्रमांक :- टी७- मुख्य लेखाशिर्ष :- ६२२५, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्ग यांच्या कल्याणासाठी कर्जे अनुसूचित ,०२ - , जमातीचे कल्याण७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजनाराज्य योजनांतर्गत योजना- (०१) (०३) आदिवासी सहकारी संस्थांना कर्जे (६२२५ ०३०२) ५५ कर्ज व आगाऊ रकमा		
जिल्हा याचे नाव	२०१४-१५ साठी केलेली तरतूद	२०१४-१५ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
एकूण	३३९४८	आयुक्त आदिवासी विकास, नाशिक	आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई	